

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक डिएसआर-२००६/ प्र.क्र.६५७/आस्था-५

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक - २५ एप्रिल, २००७.

वाचा :-१) शासन निर्णय, ग्रा.वि.व ज.सं.वि., क्रमांक डिएसआर-२००३/ प्र.क्र. ३१८/आस्था-५(१८), दि.
२०/१/२००४.

२) शासन निर्णय, शा.शि.व क्री.वि., क्रमांक एचएससी-१८०४/(२८४/०४)/उमाशि-१, दि.
१३/१/२००६

प्रस्तावना :-

राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अंध शिक्षकांना संदर्भाधीन अ.क्र. २ येथील शासन निर्णयानुसार रुपये ५००/- एवढा दरमहा विशेष वाचन भत्ता दि. १/१२/२००५ पासून मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील जिल्हा परिषदांकडील अंध शिक्षकांना अ.क्र. २ येथील शासन निर्णयानुसार दरमहा रुपये ५००/- एवढा विशेष वाचन भत्ता मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-


राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील शिक्षक कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेले लाभ जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक कर्मचा-यांना जसेच्या तसे लागू करण्याबाबत शासनाचे धोरण असल्याने संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयातील तरतूदी जिल्हा परिषदेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील अंध शिक्षकांना दरमहा रु. ५००/- या वाढीव दराने विशेष वाचन भत्ता दिनांक १/१/२००७ पासून योग्य त्या फेरफारासह लागू करण्यास महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (१९६२ च्या अध्यादेश क्र.५) च्या २४८ व्या कलमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तसेच शासनास या संदर्भात समर्थन करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून लागू करण्यास या आदेशाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. यासाठी होणारा खर्च जिल्हा परिषदांकडील अंध शिक्षकांना विशेष वाचन भत्ता ज्या लेखाशिर्षाखाली देण्यात येतो, त्याच लेखाशिर्षाखाली चालू वर्षाच्या मंजूर केलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १२/व्यय-१५, दि. ११/१/२००७ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००७०४२४१४००५७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(र.ना. अंबरित)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य-१, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य-१, मुंबई.
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य-२, नागपूर.
- ४) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य-२, नागपूर.
- ५) शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ६) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १०) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
- ११) सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) (दोन प्रती)
- १२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १३) मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, महाराष्ट्र राज्य, कोकण भवन, नवी मुंबई.
- १४) संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १५) उपमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (सर्व)
- १६) जिल्हा लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (सर्व)
- १७) संचालक, माहिती व जनसंपर्क यांना योग्य त्या पसिद्धीसाठी
- १८) ग्राम विकास व जलसंधारण विभागातील कार्यासन क्र. आस्था-७, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-११, आस्था-१२, आस्था-१४, संगणक कक्ष.
- १९) अवर सचिव, समन्वय कक्ष, ग्राम विकास व जलसंधारण विभाग (तीन प्रती)
- २०) निवडनस्ती, कार्यासन क्र. आस्था-५.